

अनुकंपा नियुक्तीकरिता ठेवण्यात येणारी
प्रतीक्षासूची वेबसाईटवर प्रसिद्ध करणेबाबत

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक, क्रमांक :- अकंपा-१०१०/६७ /प्र.क्र.४१/१०/आठ
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- १५.०५.२०१०

- संदर्भ :-**
- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः अकंपा-१०१३/२३३५/ प्र.क्र.१०/ ९३/आठ, दिनांक २६ ऑक्टोबर, १९९४.
 - २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः अकंपा-१०१३/२३३५/प्र.क्र.१०/ ९३/आठ, दिनांक १२ मार्च, १९९७.
 - ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : अकंपा-१०००/प्र.क्र.२०/२०००/आठ, दिनांक २८ मार्च; २००१.
 - ४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ, दिनांक २२ ऑगस्ट, २००५.
 - ५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः - अकंपा-१००७/प्र.क्र.१८१/०७/आठ, दिनांक १ जानेवारी, २००८.
 - ६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, अकंपा-१००७/१२९५/प्र.क्र.१८१/०७/आठ, दि. २३ एप्रिल, २००८.
 - ७) शासन परिपत्रक, क्रमांक :- अकंपा-१००९/८२६/प्र.क्र.२०१/०९/आठ, दिनांक ५. २. २०१०

परिपत्रक :-

अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लक्षात घेऊन अनुकंपा नियुक्ती योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकारी/जिल्हाधिकारी यांची आहे. तथापि, या योजनेची अंमलबजावणी त्याच्याकडून योग्य प्रकारे व पारदर्शकतेने होत नाही, त्याच्या कार्यालयात अनुकंपा नियुक्तीसंदर्भात चौकशीकारता गेलेल्या नागरिकांना/उमेदवारांना/लोकप्रतिनिधींना आवश्यक माहिती त्या कार्यालयाकडून दिली जात नाही, विशेषतः अनुकंपा नियुक्तीकरिता तयार करण्यात आलेली प्रतीक्षासूची/सामायिक प्रतीक्षासूची दाखविली जात नाही, प्रतीक्षासूची कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली जात नाही, प्रतीक्षासूचीनुसार अनुकंपा नियुक्त्या देण्यात आल्या किंवा कसे, याची माहिती दिली जात नाही, कोणाला केवळ व कोणत्या कार्यालयात नियुक्ती दिली याची माहिती दिली जात नाही, तसेच प्रतीक्षासूची डावलून अनुकंपा नियुक्त्या दिल्या जातात अशा अनेक स्वरूपाच्या तक्रारी संबंधित प्रतीक्षासूचीतील उमेदवार, संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून शासनास प्राप्त होत आहेत. त्यामुळे उल्लेख करारच्या तक्रारीना वाव राहू नये तसेच अनुकंपा नियुक्ती योजनेत पारदर्शकता राहावी व आवश्यक ती माहिती संबंधितांना सहज उपलब्ध व्हावी याकरिता सर्व जिल्हाधिकारी/नियुक्ती प्राधिकारी यांनी पुढीलप्रगती कार्यवाही करावी असे सूचित करण्यात येत आहे.

१) सर्व जिल्हाधिकारी/नियुक्ती प्राधिकारी व सामान्य प्रशासन विभाग, का.१४-अ, यांनी त्यांच्या कार्यालयातील अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षासूचीवर (सामायिक/स्वतंत्र) असलेल्या उमेदवारांची नावे व इतर माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्र 'अ' मधील नमून्यात कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी व सदर माहिती ही प्रत्येक महिन्यास अद्यावत करण्यात यावी.

२) सर्व जिल्हाधिकारी व नियुक्ती प्राधिकारी व सामान्य प्रशासन विभाग, का.१४-अ, यांनी प्रतीक्षासूचीतील उमेदवारांना महिन्याभरात अनुकंपा नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची नावे व माहिती प्रत्येक

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई
 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मुंबई
 महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
 मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 सर्व भंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
 सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
 निवड नस्ती.

*पत्राव्दारे

प्रपत्र 'अ'

(शासन परिपत्रक क्र.अंकं पा-१००९/६७/प्र.क्र.४५/१०/आठ, दि. १५.०५.२०१० सोबतचे प्रपत्र)

अ.क्र	प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराचे नाव व पत्ता	उमेदवाराशी संबंधित मूळ कार्यालयाचा पत्ता	प्रतीक्षा सूचीतील क्रमांक	प्रतीक्षासूचीत नाव दाखल झाल्याचा दिनांक	जन्म तारीख	शैक्षणिक अर्हता	माणास वर्गीय (प्रवणाचे नाव)/ खुला	नियुक्तीसाठी शिफारस केल्याचा दिनांक व क्रमांक	नियुक्ती साठी शिफारस कोणत्या कार्यालयात केली
१	२	३	४	५	६	७	८	९	१०

महिन्याच्या अखेरीस कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी व त्याची प्रत शासनास सामान्य प्रशासन विभाग, का.८ कडे सादर करावी.

त्याखेरीज सर्व जिल्हाधिकारी व नियुक्ती प्राधिकारी व सामान्य प्रशासन विभाग, का.१४-अ, यांनी उपरोक्त माहिती महिन्याच्या शेवटच्या दिवशी अद्यावत केली जाईल याची काटेकोर दक्षता घ्यावी.

वरील सर्व कार्यपद्धती अनुसरताना शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय दि. २२.०८.२००५, ०१.०१.२००८ व दि. २३.०४.२००८ मधील तरतूदी/निदेश व दि. ५.२.२०१० च्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनाही विचारात घेऊन त्यानुसार त्यांच्याकडील अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे निकाली काढावीत. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अखत्यारितील मंत्रालय खुद व क्षेत्रीय नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून वरील सूचनांची अंमलबजावणी केली जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच त्यांच्या अखत्यारितील नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या वेबसाईटचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक कार्यासन क्र.८, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवावेत.

उपरोक्त सूचना हया केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरत्या सिमीत आहेत. तथापि, सदरहू सूचना महानगर पालिका/नगर पालिका/नगर परिषदा तसेच जिल्हा परिषदा यांना लागू करण्यासंदर्भात नगर विकास विभाग तसेच ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा, व निर्णय घेतल्यानंतर सामान्य प्रशासन विभागास अवगत करावे.

सदर शासन परिपत्रक शासनाच्या वेबसाईट क्र. www.maharashtra.gov.in वर उपलब्ध असून त्यांचा संगणक संकेतांक क्र. २०१००५१७१३४१४५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(वि. द. आठवले)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

- मा.राज्यपालांचे सचिव, मलबार हिल मुंबई
- मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
- *प्रबंधक अपिल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
- *प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
- *सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, (विधान परिषद), मुंबई,
- *सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
- *महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र, मुंबई,
- *महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र, मुंबई,
- *महालेखापाल-१ (लेखा परीक्षा) मुंबई,
- *महालेखापाल-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर
- मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक
- निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखा), कोकण भवन, नवी मुंबई,
- सर्व मंत्रालयीन विभाग
- सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,